

# RAIL WHEEL FACTORY

Yelahanka, Bengaluru - 560 064 Website: www.rwf.indianrailways.gov.in e-mail: smm.p3.rwf@gmail.com



ce No.RWF/S/004/2021-22 Dated 09/11/2021

On behalf of the President of India, the Principal Chief Materials Manager invites Electroni Open Tender from experienced OEMs / Manufacturers or authorized agents for supply of the following items on the Indian\_Railways\_e-portal\_www.ireps.gov.in. The tender documents and the Corrigenda to the Tenders, if any, will be available on the portal only.

	-	3 3, 3,			
SI. No.		Item Description	Quantity		
1	P2215743	Design, manufacture, supply, erection &	01 SET		
commissioning of Auto lancing system (oxygen lance door manipulator) on turnkey basis for 23 mt capacity electric arc furnace as per RWF specification no. RWF/M/M&P/OOT/19-20/ALS-01. Pre Bid Conference Date: 24/11/2021, 15:30 Hrs.					
2	P2215675	Design, fabrication, installation, testing &	01 SET		
commissioning of PNG pipeline to SPC hav with necessary controlling, monitoring					

measuring and safety equipment to RWF specification no. RWF/M/M&P/UW/19-20/PC BAY PNG SC. Pre Bid Conference Date: 24/11/2021, 16:00 Hrs. Tender Closing Date and Time: 10/12/2021, 15:00 Hrs

Tender details can be viewed on our website www.rwf.indianrailways.gov.in

Principal Chief Materials Manage





### Matushree CHSL., 196, Sir M.V.Road, Near Natraj Studio, Andheri (E), Mumbai – 400 069.

# **NOTICE OF THE 75th ANNUAL GENERAL MEETING**

(For Members) Notice is hereby given that the 75th Annual General Body Meeting of Maratha Sahakari Bank Ltd. will be conducted on Thursday 25<sup>th</sup> November 2021 at Maratha Vaibhav Banquets, 'B' Wing, Star Mall, 3<sup>n</sup> Floor, NC Kelkar Marg, Dadar (West), Sawantwadi Samaj Sawsthan Mumbai - 400 028 at 4.00 p.m.to transact the following business. It is a humble request that all members be present at the meeting on time.

### **AGENDA**

- 1 To confirm the minutes of the 74th Annual General Meeting held on 22<sup>nd</sup> March 2021.
- 2 To consider & approve the Annual Report and the financial statements for the year ended 31st March 2021.
- 3 To adopt and approve the Statutory Audit Report for the year 2020-21 with its compliance.
- 4 To approve the financial Budget for the year 2021-2022.
- 5 To appoint M/s. Ambekar Shelar Karve & Ambardekar as the Statutory Auditor for the year 2021-2022, as recommended by the Board of Directors, subject to approval of Reserve Bank of India and to give powers to the Board of Directors to decide their remuneration
- 6 To approve the amalgamation of Maratha Sahakari Bank Ltd Mumbai & The Cosmos Co op Bank Ltd., Pune and all the related procedure in this regard.
- 7 To approve the absence of the members who have given advance notice in addition to the members who have participated in this annual general meeting
- 8 Any other matter with the permission of the Hon. Chairperson.

By Order of Managing Committee Sd/-

Place : Mumbai Date: 10.11.2021

004905002182

642105001945

642105003007

64210500322

642105003328

642105003581

196805001053

698305601092

Shiv 187905001226

Branch Name 72770500015

148005001427

148005001751

642205009104

249705000574

Branch 64310500485

Sagar Chandrashekhar

Date : 10.11.2021 Place : Palghar, Thane, Raigad, Mumba

Waghma

vinash Yashawa Shirke Rajesh Shankar Bendugade Dinesh Ganesh

Waghmare Minesh Dharma

Minesh Dharma Waghmare Tushar Tukaram Waghoskar Sanmesh Mahade Kharade

ca Suresh Vishnu

(Umesh Manohar Shelar) **CHIEF EXECUTIVE OFFICER** 

**PUBLIC NOTICE** 

The below mentioned borrowers have been issued notice to pay off their outstanding amount towards the facility against gold ornaments. ("Facility") availed by them from ICICI Bank Limited ("ICICI Bank"). We are constrained to conduct an auction of pledged gold ornaments on **Nov 20**, 2021 as they have failed to repay the dues. ICICI Bank has the authority to remove account /change the auction date without any prior notice. Auction will be held online -https://jewel-auction.procuretiger.com between 12:30 pm to 3:30 pm. For detailed

Loan A/C No. Customer Name

Branch Name: Airoli

Loan A/C No. Customer Name

Branch Name: Mumbai
375105002135 Prabhakar Shanka

Branch Name: Mumbai-Colaba 104305001890 Kavita Shankar Chohan 104305001877 Shila Manthero Branch Name: Mumbai-Dadaruckelkarmarg 195705001251 Vivek Patil

Branch Name: Mumbai-Kalbadevi 642605052120 Sonalben Shah

Terms and conditions, please log into given website. In case of deceased borrower, all conditions will be applicable to legal heirs.

Bhayar 121005000947

102105002733

102105000981 102105002868

074005001899

Branch N 148505001602

188405000919

Branch 375105001683

Branch Name: Nev Ghansoli 148405001430 Ash

Sec-19
188205001081 Shabab Rashid

Registered office: Landmark, Race Course Circle, Vadodara 390 007.
Corporate office: ICICI Bank Towers, Bandra-Kurla Complex, Mumbai 400 051.

**GOLD AUCTION CUM INVITATION NOTICE** 

ndereast Sharvari Sando Ghubde

**Mumbai-Girgaum** Swapnil Dattatra

ttaram Babu Divekar ttaram Babu Divekar

chairane
Phanse Shankar
Ananda
Nazia Perween
Chetan Sadanand
Chavan
Anui Tiwari

Monish Mahesh Phull Vaishali Suresh Varekar

188505001041

095005000771

95005001475

Branch Na

Branch Name 106605002645

218205001486

Branch Na

095105001871

Branch N

002147

Note: In accordance with the Bye-Law No. 35 (3), if there is no quorum for this meeting the same will be adjourned for half an hour. The adjourned meeting will be held after half an hour at same place and for which no quorum will be required.

### -: Important Notice to Members :-

- 1. In case members require any information or any suggestions or want to put up points of view before the Annual General Meeting, they should furnish details in writing before 18.11.2021 in the Administrative Office of the Bank.
- . Copy of Annual Reports for 31st March 2021 is published on the Bank website www.marathabank.com for information of members

# बैंक ऑफ बड़ीटा Bank of Baroda

Zonal Stressed Asset Meher Chamber, Ground floor, Dr. Sunderlal Behl Marg, Ballard Estate, Mumbai-400001. Phone: 022-43683807, 43683808

Fax: 022-43683802

Email: armbom@bankofbaroda.co.in

**CORRIGENDUM** orrigendum to E Auction Sale notice of 08.11.2021 published in Free Pres nal (Pg 22) and Navshakti (Pg 20 dated 09.11.2021 with regard to E Auctio of **M/s Shree Ginger Enterprises Limited** [Formerly known as M/s Ginger Enterprises Limited] and M/s Divyaratna Agrotech Pvt Ltd at SI, 8 and 9 spectively stands Deferred. All other Notice continue and remains the same.

Date: 09 11 2021 Authorized officer

**PUBLIC NOTICE** NOTICE is hereby given to the public at large that our Clients, Mr. Sanjay Madhusudan Soman and Ms. Gauri Sanjay Soman have agreed to purchase and acquire a Residentia Flat being Flat No. 202 admeasuring abou 269.88 sq. ft. (Carpet Area) i.e. 30.09 sq.mtrs (Built Up Area) on the 2nd floor of the 'B' Wind n the Building known as "Ashok" of the Guru rasad Co-operative Housing Society Limited

nereinafter referred to as the "said Residentia

Flat") which is more particularly described in

the Schedule hereunder from the Owner o the said Residential Flat, from Mr. Raisesha Shankar Nagarkatti who is claiming to be he Owner of the said Residential Flat All or any person having any right, title nterest, claim, demand or objection of any ature whatsoever against/upon/in respec of/to the Residential Flat by way o inheritance, succession, sale, exchange easement, possession, pledge, attachment nortgage, charge, gift, encumbrance o therwise howsoever and in whatsoever manner, is/are hereby required to make the same known with copies of all supporting documents to the undersigned, within 1 (Fourteen) days of publication of this notice failing which, it shall be presumed that no such claim, demand or objection exists, o the same shall be deemed to have been

Residential Flat being Flat No. 202 admeasuring about 269.88 sq. ft. (Carpet Area) i.e. 30.09 sq.mtrs (Built Up Area) or the 2nd floor of the 'B' Wing in the Building known as "Ashok" of the Guru Prasad Cooperative Housing Society Limited. constructed on the plot of land admeasuring about 965.24 sq.mtrs bearing O.P. NO. 5 Final Plot No. 10 of Town Planning Scheme No. II Vile Parle East, bearing City Survey No. 777 situate and lying being at Vile Parle East, Taluka Andheri and in the Registration District and Sub -District of Mumbai City and Mumbai Suburban District.

relinguished and waived and our clients

SCHEDULE

Dated this day of 10th November, 2021 For M/s. Divekar Bhagwat & Co

Advocates & Solicitors

Address: C-102, Thosar House Hanuman Cross Road No. 1 Vile Parle (East), Mumbai - 400057

Gavand Hiraman Marya Patil

Hitesh Krishnaji Thorat Fhane-Bhayande

Laxminaray Mallaiah

Chava Thane-Man

ane-Ulhasnag

5 Ritika Mukesh

Shetty Dilip Chandrakar

Authorised Officer

For ICICI Bank Limited

### झारखण्ड सरकार पथ निर्माण विभाग, पथ प्रमण्डल, गिरिडीह

ई–प्रोक्योरमेंट सूचना (निविदा आमंत्रण सूचना)

ई-निविदा प्रसंग सं० :- RCD/GIRIDIH/1313 दिनांक :- 08.11.2021 CRPFकैम्प (गिरिडीह बस स्टैण्ड व नजदिक)–आफिसर्स कॉलोनी–

कार्य का नाम एस0पी0 कोठी (NH-114A पर) पथ (कुल लंबाई-1.20 कि0मी0) का पुनर्निर्माण कार्य वर्ष 2021-22 ₹50 2,73,39,075.00 (दो करोड़ तिहत्तर लाख उन्तालीस 2. प्राक्कलित राशि (रूपये में) हजार पचहत्तर रूपये मात्र) कार्य समाप्ति की अवधि ०५ (पॉच) माह निविदा प्राप्ति की अंतिम तिथि एव 29.11.2021 12:00 बजे दिन 4. तक वेबसाईट पर निविदा प्रकाशित होने 16.11.2021 10:30 बजे पूर्वाहन 5. की तिथि एवं समय निविदा आमंत्रित करने वाले का नाम कार्यपालक अभियंता का कार्यालय, पथ 6. निर्माण विभाग, पथ प्रमण्डल, गिरिडीह। एवं पता प्रोक्योरमेंट पदाधिकारी का सम्पर्क नं० 06532-227054 ई-प्रोक्योरमेट सेल का हेल्प लाईन न० 0651 - 2401010

नोट :- प्राक्कलित राशि घट-बढ सकती है।

अतिरिक्त जानकारी के लिए वेबसाईट पर देखें :-http://jharkhandtenders.gov.in कार्यपालक अभियता, PR 256679 (Road)21-22\*D पथ निर्माण विभाग, पथ प्रमण्डल, गिरिडीह

#### IN THE BOMBAY CITY CIVIL COURT AT BOMBAY DINDOSHI (BORIVALI DIVISION) COMMERCIAL SUIT NO. 459 OF 2020

ICICI Bank Ltd

In the matter of ICICI Bank Limited Through the authorized representative, ) RAJESH WANKHEDE, Age 45years A banking company incorporated And registered under the provisions ) Of the Companies Act, 1956 And the Banking Regulation Act 1946 ) Having its registered office at ICICI Bank Limited Near Chakli Circle, Old Padra road, Vadodara- 390007 Having corporate office at-ICICI Bank Towers, Bandra- Kurla Complex, Bandra, Mumbai- 400051 And also at RPG Tower, J.B.Nagar, Andheri- East, Mumbai- 400059

RANJANA S GOWARI Indian habitant, adult, H.NO 706 SECTOR 14 KAMOTHE NAVI MUMBAI, KALAMBOLI- 410218

TAKE NOTICE that this hon'ble court will be moved before his Honou judge SHRI S.N. SALVE presiding in the court room no .03 on 15.11.2021 at 11.00 am in the forenoon by the above name plaintiff for The Plaintiff therefore prays:

a) To order and pass a decree directing the Defendant to jointly or severally pay to the plaintiff an amount of at Rs. 8,33,000.00/- (Rupees EIGHT LAKH THIRTY THREE THOUSAND ONLY) along with the default interest @ 24% with monthly rests from the date of filing the Suit till payment and/or realization;

b) pending the hearing and final disposal of the present suit this Hon'ble Court be pleased to direct the Defendants to jointly and severally deposit in this Hon'ble Court an amount of at Rs. 8,33,000.00/-(Rupees EIGHT LAKH THIRTY THREE THOUSAND ONLY ONLY) along with the default interest @24% per annum, other charges from the date of Suit till the date of realization;

c) That Pending the hearing and final disposal of the

suit the Defendant by themselves their servants and agent be restrained by an order and Injunction from in any manner dealing with, selling, disposing off, or creating any encumbrances over the hypothecated vehicle described in the plaint;

d) Pending the hearing and final disposal of the suit the Defendant by Hon'ble court be pleased to direct the defendant to hand over or the plaintiff is permitted to repossess the said Equipment/ hypothecated assets as described in the plaint to the Plaintiff at the cost of the Defendant with liberty to the Plaintiff to sell the same by private treaty o public auction and appropriate the net sale proceeds thereof towards plaintiff's present claim;

e) In the alternative to prayer clause (d) above, pending the hearing ar final disposal of the present suit this Hon'ble Court be pleased to appoint a Receiver of the said Equipment/ hypothecated asset as described in the plaint with all powers under Order XL Rule 1 of the place where the said Equipment/ hypothecated asset is lying/ situated, and to take forcible physical possession of the same from the defendant and or the person in possession of the same with the help of the police, if necessary and with power to sell the same by public auction or private treaty and recover and realize the same and to pay over the net sale proceeds and/or the net realization thereof to the Plaintiff towards the satisfaction of the present claim:

f) pending the hearing and final disposal of the suit the Defendant by Hon'ble Court be pleased to direct the Defendants to disclose on oath/by affidavit the assets and properties both movable as well as immovable owned by each of them and such asstes and properties be directed to be

g) pending the hearing and final disposal of the suit the Defendant by Hon'ble Court be pleased to direct the defendants by themselves, their employees, servants and/ or agents be restrained by an order and injuction from in any manner selling, transferring, disposing of or encumbering or mortgagies or hypothecation or charging or parting with possession of transferring or inducing anyone else into or creating any right, title or interest license in favour of anyone else in respect of such assets and properties as would be disclosed by defendant;

h)That Pending the hearing and final disposal of the suit the court Receiver High Mumbai be court appointed as (i) Receiver of the hypothecated vehicle described in Exhibit B hereto and (ii) with all power under order XL Rule 1 of the civil procedure code, 1908 inculding power to sell the said hypothecated vehicle described in Exhibit B hereto to pay the net sale proceeds/ realization to the plaintiffs towards their claim in

I) Ad interim orders in terms of prayer clauses (b) to (h)

j) Costs of the suit be awarded to the plaintiff, And grant such other reliefs as considered appropriate

in the circumstances of the case Given under my hand and seal of this Hon'ble Court.

This 22nd day of Oct 2021

This 22nd day of Oct 2021

Advocate for Plaintiff Reliable legal partner ADVOCATE FOR PLAINTIFF

M/S Reliable Legal Partners Advocates & Legal Consultants Chamber No.6, BMC Bldg, Darshan Classic Society compound, PMC Bank Circle, J.B.Nagar, Andheri (East) Mumbai- 400059 (O) 022-28387121

### **PUBLIC NOTICE**

My clients are negotiating to

purchase the property presently standing in the name of Javgopal Jagdish Advani also known as Jaygopal Advani as more particularly described in the Schedule hereinafter i.e. Flat No. 201 on the 2nd Floor of the said building of "Kool Breeze" admeasuring 858 square feet (carnet) inclusive enclosed balcony and Fungible FSI and allotment of one car parking space in the new building situated at CTS No. 0/625/7,17th Road, Khar (West) Mumbai-400 052 alongwith Shares bearing Nos. 041 to 060 (both inclusive) vide Share Certificate No. 000003 presently owned by Jaygopal Jagdish Advani also known as Jaygopal Advani. All persons having any claim of whatsoever nature in respect of the said property may lodge their claim alongwith requisite proof of documents, in my office within 15 days of publication of this Notice, failing which it will be deemed that there is no such claim and/or the same has been waived. relinguished and/or withdrawr and/or abandoned.

### **SCHEDULE**

ALL THAT premises being Flat No. 201 on the 2nd Floor of the said building of "Kool Breeze" admeasuring 858 square feet (carpet) inclusive enclosed balcony and Fungible FSI and allotment of one car parking space in the new building situated at CTS No. 0/625/7, 17th Boad Khar (West) Mumbai-400 052 alongwith Shares bearing Nos. 041 to 060 (both inclusive) vide Share Certificate No.

Dated this 9th day of November,

# **PUBLIC NOTICE**

society registered under the provisions registered address at Khetwadi 9th Lane D Ward, Girgaum Division, Mumbai- 400 004, with respect to the Property mentioned in the Schedule hereunder

title or interest in the Scheduled Property by way of any development rights agreement, sale, transfer, mortgage use, charge, lien, lease, encumbrance gift, release, exchange, easement, right covenant and condition, tenancy assignment, trust, inheritance, partition possession, attachment, lispendens possession or otherwise of whatsoeve claim to the undersigned at the corporate of Companies, 1301, Lodha Supremus Senapati Bapat Marg, Lower Parel Mumbai - 400013 within Fourteen (14) days from the date hereof otherwise the any reference to such claim and the same will be considered as waived.

Land admeasuring 538.43 sq Chetwadi 9th Lane, in the Registration District & Sub District of Mumbai City and known as "R.K. Building No. 2", being a portion of land bearing C.S. No. 1067 (part) of Girgaum Division, New S. No. 5486 and assessed by the Mumbai Municipal Corporation under D Ward No. D-1870(1) St. No. 17-23B/ Khetwadi 9<sup>th</sup> Lane. A/c No. DX0600290030000and bounded as follows; i.e. to say, on or towards the North by property bearing C.S. No. 1054: on or towards the South by Common Passage and thereafter by R K Building No. 1; on or towards the East by Common Passage and thereafter by R K Building No. 3-4; and on or towards the West by Khetwadi 9th Lane, situated near Grant Road Area Mumbai-400 004.

this  $10^{\mbox{\tiny th}}$  day of Nov, 2021

# जाहीर सूचना

Homi Modi Street, Fort, Mumbai – 400 001.
Tel: +91 22 40034444 / 40036666. Email: legal@lexservices.in Website: www.lexservices.in

Lex Services, Advocates & Attorneys

28, 3rd Floor, New Bansilal Building, Opp. Bombay House,11,

We are investigating the development rights granted to our client M/s. Sanghv

Spaces LLP with respect to the land bearing Survey No. 313, Hissa No. 6 (Pt.), C.T.S

Nos. 5005, 5005/1 to 11 of Village Kole Kalyan Taluka – Andheri situated at Vidyanagari Marg, Opp. University Campus, Mumbai – 400 098 and more particularly described in

the Schedule hereunder written ("said property") vide Development Agreement dated 03.08.2021 registered under Serial No. BDR-18/9862/2021 and also the ownership title

demand in respect of the said property [whether by way of sale, mortgage, lease, gift, exchange, trust, inheritance, bequest, possession, license, lease, tenancy, lien,

charge, possession maintenance, easement, Lis Pendens, or otherwise howsoeverlito

make the same known to us in writing with duly notarized documentary proof [at the

demand is waived and abandoned, and thereafter no any such claim shall be

(Pt), C.T.S. Nos. 5005, 5005/1 to 11 of Village - Kole Kalyan Taluka - Andheri,

admeasuring 2060.5 Sq. Mtrs. as mentioned in the Property Register Cards, situated at

Vidyanagari Marg, Opp. University Campus, Mumbai 400 098, in the Registration

We call upon all concerned persons having any right, title, interest, claim or

On expiry of 14 days, we will presume that the right, title, interest, claim, or

**SCHEDULE** 

All that pieces and parcels of land or ground bearing Survey No. 313, Hissa No. 6  $\,$ 

For Lex Services

Advocate & Attorney

of Shree Kirti Co-operative Housing Society Ltd. in respect of the said property.

address mentioned below] within 14 days of this notice.

ntertained and title certificate shall be issued

District and Sub-District of Mumbai Suburban.

Date: 10.11.2021

Place: Mumbai

मी श्री. अब्दुल कलाम खान राहणार, साई निवास, बिल्डींग नं. २, रुम नं. २, धानीव रोड, जेड. पी. शाळा समोर, नवजीवन शांती नगर, वालीव, वसई रोड, इंडस्ट्रियल इस्टेट ठाणे, महाराष्ट्र-४०१२०८.

मी याद्वारे जाहीर करतो की, माझे वडील अब्दुल अजीज लईस मोहम्मद खान हे दिनांक ०४/०७/२०१९ रोजी निधन झाले असून त्यांच्या पश्च्यात आम्ही खालील वारस आहोत, १. रिफकुंनिसा अब्दुल अजीज खान, २. जसीमुन्निसा शमीन अहमद खान, ३. अब्दुल कलीम अजीज खान, ४. अली मुदिन खान, ५. अब्दुल करीम खान हे वारस आहेत व मौजे चेंबूर, ता. कुर्ला, जिल्हा मुंबई उपनगर पी एल लोखंडे मार्ग, चेंबूर, मुंबई - ४०० ०८९. उपनगर जिल्हा महाराष्ट्र मधील सर्व्हें क्र. ३२०, ३२० पैकी पार्ट सिटी सर्व्हें नं. ३९/१, ८०२७ चौ.मी. आणि सर्व्हे नं. ३२०,३२०पैकी पार्ट सिटी सर्व्हे नं. ६६१/ई/८९/९६८० चौ.मी. येथील मिळकतीचे वडिलां पश्च्यात आम्ही कायदेशीर वारस आहोत यांचे पश्च्यात इतर कोणीही वारस नाही हे या नोटीशीद्वारे जाहीर करतो तसेच सदर मिळकतीवर इतर कोणी वारस असल्यास त्यांनी खालील पत्यावर संपर्क साधावा.

सदरची नोटीस जाहीर केल्यापासून १५ दिवसात कळवावे अन्यथा सदर मिळकतीवर आपला कोणताही अधिकार राहणार नाही. ॲडव्होकेट जेठानंद धनकानी

शॉप नं. ११, रेशन ऑफिसजवळ, आर.सी.मार्ग, चेंबूर (पूर्व), मुंबई - ४०० ०७१.



Making growth fashionable

Registered Office: Kewal Kiran Estate, 460/7, I. B. Patel Road, Goregaon (East), Mumbai: 400 063. | **Tel. No.**: 022-26814400 | **Fax No.**: 022-26814410 Email ID: grievanceredressal@kewalkiran.com | Website: www.kewalkiran.com

## NOTICE OF POSTAL BALLOT

Notice is hereby given that pursuant to Section 110 and other applicable provisions of the Companies Act, 2013, Rule 20 and 22 of the Companies (Management and Administration) Rules, 2014, (including any statutory modification(s) or re-enactment thereof) and in terms of the General circular nos. 14/2020 dated April 08, 2020 17/2020 dated April 13, 2020, 22/2020 dated June 15, 2020, 33/2020 dated September 28, 2020, 39/2020 dated December 31, 2020 and 10/2021 dated June 23 2021 issued by the Ministry of Corporate Affairs (the "MCA Circulars"), Regulation 44 of Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 (Listing Regulation, as amended) and such other applicable laws and regulations, the Postal Ballot Notice seeking the approval of Members of Kewal Kiran Clothing Limited ("The Company") by voting through electronic mode ("e-voting/remote e-voting") has been send by e-mail on **Tuesday**, November 9, 2021 to the members/beneficial owners as on the cut-off date i.e Wednesday, November 3, 2021 ("Cut-off date") for obtaining the approval of the

Shareholders' in respect of the following resolutions:

Description of Resolution Increase in Authorized Share Capital of the Company and consequential amendment to Memorandum of Association (MoA) of the Company.

2. Issue of Bonus Shares. In Compliance with the requirements of MCA Circulars, the hard copy of the Posta Ballot Notice along with Explanatory Statement and Postal Ballot form and pre-paid business reply envelope has not been sent to the shareholders for this Postal Ballot and the shareholders are required to communicate their assent or dissent through the remote e-voting system only.

Members whose email address is not registered, are requested to follow the below process for registration:

(i) Registration of email ID by shareholder holding shares in physical form:

The Members of the Company holding Equity Shares of the Company in physical Form and who have not registered their e-mail addresses may get their e-mail addresses registered with Link Intime India Pvt Ltd, by clicking the link: https://linkintime.co.in/emailreg/email\_register.html in their web browsers or alternatively may go to the website www.linkintime.co.in at the Investor Services tab by choosing the E mail / Bank Registration heading and follow the registration process as guided therein. The members are requested to provide details such as Name. Folio Number, Certificate number, PAN, mobile number and e mail id and also upload the image of share certificate in PDF or JPEG format (upto 1 MB). In case of any query, a member may send an e-mail to RTA at rnt.helpdesk@linkintime.co.in

On submission of the shareholders details an OTP will be received by the shareholder

which needs to be entered in the link for verification. (ii) In the case of Shares held in Dematerialised (Demat) mode.

The shareholder may please contact their Depository Participant ("DP") and registe the email address in the demat account as per the process followed and advised by the DP. Members are requested to register their e-mail ID and choose to receive Company's communication through e-mail and support the green initiative efforts of the Company.

Voting rights shall be reckoned on the paid-up value of equity shares registered in the name of Members as on the cutoff date i.e. Wednesday, November 3, 2021. A person who is not a Member on the cut-off date shall treat the notice of Postal Ballot for information purpose only.

The Company has engaged the service of Link Intime India Private Limited for providing e-voting facility to all its Members. The Members can opt for only one mode of voting i.e. e-voting. The detailed procedure for voting has been provided in the Postal Ballot Notice.

Members are requested to note that the e-voting, will commence on Wednesday November 10, 2021 at 9.00 A.M. (IST) and will end at Thursday, December 9, 2021 at 5.00 P.M. (IST).

During this period members of the Company holding equity shares as on the cutoff date i.e. Wednesday, November 3, 2021 may cast their vote electronically only. The members are requested to peruse the proposed resolutions along with the explanatory statement and carefully read the instructions and cast a vote through e-voting facility not later than 5.00 P.M. (IST) on Thursday, December 9, 2021. The e-voting module shall be disabled by Link Intime India Private Limited for voting thereafter.

The Board of Directors of the Company has appointed Mr. Ummedmal P. Jain Practicing Company Secretary (CP no. 2235) of M/s. U. P. Jain & Co., as the Scrutinizer to conduct the Postal Ballot only through remote e-voting process in a fair and transparent manner.

The Postal Ballot Notice can also be downloaded from the Company's website or www.kewalkiran.com. The same can also be accessed from the websites of the stock exchanges i.e. BSE Limited at www.bseindia.com and National Stock Exchanges o India Limited at www.nseindia.com and on the website of Link Intime India Private Limited at https://instavote.linkintime.co.in

The result of the voting by Postal Ballot (along with the Scrutinizer's report) will be announced by the Chairman and Managing Director or in his absence, one of the whole time functional Directors or any officer of the company as authorized by the Chairman in this regard on or before Friday, December 10, 2021 at the Registered Office of the Company situated at Mumbai, Maharashtra. The results declared along with the Scrutinizer's Report would be displayed at the Registered Office of the Company communicated to National Stock Exchange of India Limited and BSE Limited where the shares of the Company are presently listed. Additionally, the results will also be uploaded on the Company's website viz. www.kewalkiran.com and on website of Linl Intime India Private Limited (https://instavote.linkintime.co.in). In case there is change in your registered email address, kindly update the same with

your Depository. In case of any queries or grievances with regard to voting by Postal Ballot or e-voting, they may refer the Frequently Asked Questions ('FAQs') and InstaVote e-Voting manual available at https://instavote.linkintime.co.in. under Help section or send an email to enotices@linkintime.co.in or contact on: - Tel: +9122-49186000.

Date: November 10, 2021

Place : Mumbai

For Kewal Kiran Clothing Limited Abhijit B. Warange Vice President – Legal & Company Secretary

Office of The Chief Engineer M.P.P.W.D. Bridge Construction Zone Bhopal (M.P.) **Tender Notice** NIT No. 08/C.E.(Bridge Zone)/2021-22

For Registrar City Civil Court,

	Mil No. 00/0.E.(Bridge 2011e)/2021-22						
Pub	Online Tender for mentioned below are being invited. The Tender have been uploaded on the mptenders. system of Public Works Department on the Portal <b>www.mptenders.gov.in</b> Tender details are as below:-						
S. No.	Tender No.	District	Nature of work	Name of work	Call No.	Cost of Project (PAC) (Rs. In lack)	(EMD Fee/ Tender Fee) All Tender Document & Other Document Submission
1	2	3	4	5	6	7	8
1	2021_PWDRB _66815_1	Khandwa	Bridge Work	Additional Work of Harsud Side Leg in Railway Over Bridge Teen Puliya At Khandwa Distt. Khandwa.	First	1018.94	Online Only
				Total		1018.94	

The document can only be purchased online from the above website after making online payment. The last date & time for purchase of Document on line is Dated 24/11/2021 upto (17:30) Detailed NIT and other details can be viewed on the above mentioned portal. Amendments to NIT, if any, would be published on website only, and not in newspaper.

G 18945/21

BRIHANMUMBAI **MAHANAGARPALIKA** 

**E-TENDER NOTICE** 

MUNICIPAL CORPORATION OF GREATER

MUNICIPAL CORPORATION OF GREATER			
Department	Asst. Commissioner "A" ward		
Subject	Operation & maintenance Toliet block located at Gate Way of India in "A" ward.		
Bid Start Date & time	10/11/2021 at 11.00 a.m.		
Bid End Date & time	17/11/2021 at 4.00 p.m.		
Website	http://portal.mcgm.gov.in		
Contact officer Name & Number	A. S. Vaidya, S.E. (SWM) A ward Office Phone : 22661353 Mob. No. 9820739100		
Email	aeswm.a@mcgm.gov.in		

Sd/- 08.11.2021 PRO/1477/ADV/2021-22 Asst. Commissioner "A" ward

मतदार यादी संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम दि. १ ते ३० नोव्हेंबर, २०२१

2021

PREM S. GIDWANI Advocate, High Court 6A II-III, 2nd Floor, Buona Casa, Sir P. M. Road, Fort, Mumbai-400 001 Tel. 9223419709

#### We are investigating the title of R.K RIII DING NO. 2 CO-OPERATIVE

of the Maharashtra Co-operative Societies Act, 1960 under No. BOM/HSG/4674 of 1975, having its

and/or by virtue of the original documents of title being in their nature are hereby required to make the same known in writing together with certified true copies of documents of investigation shall be completed without

THE SCHEDULE ABOVE REFERRED TO:

FOR SUPARSHVA INC

Chief Engineer

Bridge Construction Zone

MP. PWD

Bhopa

Making growth fashionable

कॉर्पोरेट आयडेन्टिटी नंबरः एल१८१०१एमएच१९९२पीएलसी०६५१३६ नोंदणीकत कार्यालयः केवल किरण इस्टेट. ४६०/७, आय.बी.पटेल रोड. गोरेगाव (पर्व) मुंबई-४०००६३ । द. क्र. ०२२-२६८८१४४०० । फॅक्स क्र. ०२२-२६८१४४९० ई-मेल आयडीः grievanceredressl@kewalkiran.com । वेबसाईटः www.kewalkiran.com

# पोस्टल बॅलटची सूचना

याद्वारे सूचना देण्यात येते की, कंपनी अधिनियम, २०१३ च्या कलम ११० आणि इतर प्रयोज्य तरतुदी, कंपनीज (मॅनेजमेंट ॲण्ड ॲडमिनिस्ट्रेशन रुल्स, २०१४ (त्याच्या कोणत्याही सांविधिक सुधारणा किंवा पुर्नअधिनियमितीसह) च्या नियम २० आणि २२ ला अनुसरुन आणि निगम व्यवहार मंत्रालयाद्वारे जारी जनरल सर्क्युलर क्र. १४/२०२०, दिनांक ०८ एप्रिल, २०२०, १७/२०२० दिनांक १३ एप्रिल, २०२०, २२/२०२०, दिनांक १५ जून, २०२०, ३३/२०२०, दिनांक २८ सप्टेंबर, २०२०, ३९/२०२० दिनांक ३१ डिसेंबर, २०२० आणि १०/२०२० दिनांक २३ जून, २०२१ (''एमसीए सर्क्युलर्स''), सिक्युरिटीज ॲण्ड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिकायरमेंटस्) रेग्युलेशन्स, २०१५ (सुधारणेनुसार लिस्टिंग रेग्युलेशन) च्या रेग्युलेशन्स ४४ आणि असे इतर प्रयोज्य कायदे आणि रेग्युलेशन्स नुसार इलेक्ट्रॉनिक माध्यम (''ई-मतदान/दूरस्थ ई-मतदान'') मार्फत केवल किरण क्लोथिंग लिमिटेड (''कंपनी'') च्या सभासदांची मंजुरी मिळविण्यासाठी पोस्टल बॅलट सूचना ही खालील ठरावांच्या संदर्भात भागधारकांची मंजुरी मळविण्यासाठी कट ऑफ तारीख म्हणजेच बुधवार, ३ नोव्हेंबर, २०२१ (''कट ऑफ तारीख'') रोजीस सभासद/लाभकारी मालकाना मंगळवार, ९ नोव्हेंबर, २०२१ रोजी ई–मेल द्वारे पाठविण्यात आली आहे.

l	अ. क्र.	ठरावाचे वर्णन
l		कंपनीच्या अधिकृत भाग भांडवलातील वाद आणि परिणाम स्वरुप कंपनीच्या मेमोरेंडम ऑफ असोसिएशन (एसओए) ची दुरुस्ती
ı		<del></del>

२. | बोनस शेअर जारी करणे

एमसीए सर्क्युलर्सच्या अनुपालनात पोस्टल बॅलट सूचनेची हार्ड कॉपी सह स्पष्टिकरणात्मव विवरणपत्र आणि पोस्ट बॅलट प्रपत्र आणि प्रिपेड. व्यवसाय उत्तर लिफाफा हे सदर पोस्टल बॅलटकरिता भागधारकांना पाठविण्यात आलेली नाही आणि भागधारकांनी फक्त दरस्थ ई-मतदानामार्फत त्यांची सहमती किंवा असहमती कळविणे आवश्यक आहे

ज्या सभासदांनी ई-मेल पत्ते नोंदविलेले नाहीत त्यांना नोंदणीसाठी खालील प्रक्रियेचा अवलंब (i) प्रत्यक्ष स्वरुपात शेअर्स धारण केलेला भागधारकांच्या ईमेल आयडीची नोंदणी

प्रत्यक्ष स्वरुपात कंपनीचे शेअर्स धारण केलेले आणि ज्यांनी त्यांचे ई-मेल पत्ते नोंदविलेले नाहीत ते कंपनीचे सभासद त्यांच्या वेब ब्राऊझर मध्ये लिंक https://linkintime.co.in/ email\_register.html क्लिक करुन लिंक इनटाईम इंडिया प्रा. लि. कडे त्यांचे ईमेल पत्ते नोंदव शकतात किंवा पर्यायाने शिर्षक ईमेल /बॅंक रजिस्टेशन निवडन इन्व्हेस्ट सर्व्हिसेस टॅंब येथे वेबसाईट https://linkintime.co.in जावू शकतात आणि त्यातील मार्गदर्शनानुसार नोंदणी प्रक्रियेचा अवलंब करु शकतात. सभासदांना नाव, फोलिओ क्रमांक, प्रमाणपत्र क्रमांक, पॅन आणि ईमेल आयडी पुरविण्याची आणि पीडीएफ किंवा जेपीईजी फॉरमॅट (१ एमबी पर्यंत) मध्ये शेअर प्रमाणपत्राचे इमेज सुध्दा अपलोड करण्याची विनंती करण्यात येत आहे. कोणत्याही चौकशीसाठी सभासद helpdesk@linkintime.co.in येथे आरटीएकडे ई-मेल पाठवू

भागधारकांचा तपशिल सादर केल्यावर भागधारकांना ओटीपी प्राप्त होईल जो पडताळणीसाठी

(ii) डिमटेरियलाईज्ड (डीमॅट) माध्यमाने शेअर्स धारण केलेल्यांच्या प्रकरणात भागधारकांनी कृपया त्यांच्या डिपॉझिटरी पार्टिसिपंट (''डीपी'') ना संपर्क करावा डीपी चा सल्ला आणि प्रक्रियेचा अवलंब करुन डिमॅट खात्यामध्ये त्यांचे ईमेल पत्ते नोंदवावे. सभासदांना त्यांचे ईमेल पत्ते नोंद्विण्याची आणि ईमेल मार्फत कंपनीचा पत्रव्यवहार निवडण्याची आणि कंपनीच्या हरित उपक्रमाला मदत करण्याची विनंती करण्यात येत आहे

मतदानाचे हक हे कट ऑफ तारीख म्हणजेच बुधवार, ३ नोव्हेंबर, २०२१ रोजीस सभासदांच्या नावे नोंदणीकृत समभागाच्या भरणा झालेल्या मुल्यावर मोजण्यात येतील. जी व्यक्ती कट ऑफ तारखेस सभासद नाही त्यांनी फक्त माहितीसाठी पोस्टल बॅलटची सूचना समजणे आवश्यक

सभासदांना नोंद घेण्याची विनंती करण्यात येते की ई-मतदानाला बुधवार, १० नोव्हेंबर, २०२१ रोजी स. ९.०० (भाप्रवे) सुरुवात होईल आणि गुरुवार, ९ डिसेंबर, २०२० रोजी सायं. ५.०० (भाप्रवे) संपेल

सदर कालावधीच्या दरम्यान कट ऑफ तारीख म्हणजेच बुधवार, ३ नोव्हेंबर, २०२१ रोजीस समभाग धारण केलेले कंपनीचे सभासद फक्त इलेक्ट्रॉनिकली त्यांचे मतदान करु शकतात. सभासदांना प्रस्तावित ठरावासह स्पष्टिकरणात्मक विवरणपत्राचा अभ्यास करण्याची आणि माहिती काळजीपूर्वक वाचण्याची आणि गुरुवार, ९ डिसेंबर, २०२१ रोजी सायं. ५.०० (भाप्रवे) पूर्वी ई-मतदान सुविधेमार्फत मतदान करण्याची विनंती करण्यात येत आहे. ई-मतदान मॉडयुल त्यानंतर मतदानाकरिता लिंक इनटाईम इंडिया प्रायव्हेट लिमिटेडद्वारे बंद करण्यात

पोस्टल बॅलट सूचना कंपनीची वेबसाईट www.kewalkiran.com वरुन सुध्दा डाऊनलोड करता येईल. ती स्टॉक एक्स्चेंजची वेबसाईट म्हणजेच बीएसई लिमिटेडची www.bseindia.com आणि नॅशनल स्टॉक एक्स्चेंज ऑफ इंडिया लिमिटेडची www.nseindia.com आणि लिंक इनटाईम इंडिया प्रायव्हेट लिमिटेडची वेबसाईट https://instavote.linkintime.co.in वर सुध्दा पाहता येईल.

पोस्टल बॅलटद्वारे मतदानाचे निष्कर्ष (सह परिनिरिक्षकांचा अहवाल) हा मुंबई, महाराष्ट्र येथे स्थित कंपनीच्या नोंदणीकृत कार्यालयात शुक्रवार १० डिसेंबर, २०२१ रोजी किंवा पूर्वी अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक किंवा ते नसल्यास एक पुर्णवेळ कार्यरत संचालक किंवा सदर संदर्भात अध्यक्षांनी प्राधिकृत केलेल्या कंपनीच्या कोणत्याही अधिकाऱ्याद्वारे घोषित करण्यात येतील. घोषित निष्कर्षासह परिनिरिक्षकांचा अहवाल कंपनीच्या नोंदणीकृत कार्यालयात दर्शविण्यात येईल, आणि सध्या कंपनीचे शेअर्स सुचीबध्द असलेल्या नॅशनल स्टॉक एक्स्चेंज ऑफ इंडिया लिमिटेड आणि बीएसई लिमिटेडला कळविण्यात येतील, त्याशिवाय निष्कर्ष कंपनीची वेबसाईट म्हणजेच www.kewalkiran.com वर आणि लिंक इनटाईम इंडिया प्रायव्हेट लिमिटेडची वेबसाईट (https://instavote.linkintime.co.in) वर सुध्दा अपलोड करण्यात येतील

जर तुमच्या नोंदणीकृत ईमेल पत्त्यात बदल केला असल्यास कृपया तो तुमच्या डिपॉझिटरीकडे अपडेट करावा. पोस्टल बॅलट किंवा ई-मतदानाच्या संदर्भात कोणतीही चौकशी किंवा तक्रारीसाठी ते फ्रिकेंटली आस्क्ड केश्चन्स (एफएक्युज) चा संदर्भ घ्यावा आणि इन्स्टाव्होट ई-मतदान मॅन्यअल हेल्प सेक्शन अंतर्गत https://instavote.linkintime.co.in येथे उपलब्ध आहे किंवा enotices@linkintime.co.in कडे ईमेल पाठवावा किंवा फोन +९१ २२-४९१८ ६००० वर संपर्क करावा.

केवल किरण क्लोथिंग लिमिटेड करिता दिनांक : १० नोव्हेंबर, २०२१ अभिजित बी. वारंगे व्हाईस प्रेसिडेंट - लिगल आणि कंपनी सेक्रेटरी ठिकाणः मुंबई

**⊕SB**] स्टेट बँक ऑफ इंडिया

स्ट्रेस्ड ॲसेटस् रिकव्हरी शाखा मुंबई (०५१६८) :- ६ वा मजला, ''दि इंटरनॅशनल'' १६, महर्षि कर्वे रोड, चर्चगेट, मुंबई-४०० ०२० फोन : ०२२-२२०५ ३१६३/२२०५ ३१६४/२२०५ ३१६५ ई-मेल : sbi.05168@sbi.co.in

शुद्धिपत्रक

दिनांक ०९.११.२०२१ रोजीस पान क्र. १९ मध्ये ह्या वृत्तपत्रामध्ये प्रसिद्ध स्थावर मिळकतीच्या विक्रीकरिता -लिलाव विक्री सचनेचा कपया संदर्भ घ्यावा, स्टेट बँक ऑफ ह्या, खाते **मे. साव इकोटेक लि., रु. १,२६,०००.०** च्या ऐवजी इसारा अनामत रक्कम (इएमडी) र

दिनांक : ०९.११.२०२१ प्राधिकृत अधिकार्र

१२,६०,०००.०० असा वाचावा.

इतर सर्व तपशील जशास तसा राहील.

दिनांक : १०/११/२०२१

FREE PRESS

www.freepressjournal.in

### जाहीर सूचना

सूचना याद्वारे देण्यात येते की, श्री. जॉर्ज वर्गीस आणि श्रीम. शीला जॉर्ज, हे खोली क्र. डी-३, गोराई (२) सहवास सीएचएसएल लि., प्लॉट क्र. २५१, रोड क्र. आरएससी-३९, गोराई, बोरिवली (प.), मुंबई-४०० ०९१ च्या मालक आहे.

पूर्वीची मालक अभय पाटील यांच्या बाजूने म्हाडा द्वारे जारी वाटप पत्र, आणि सदर खोलीच्या खरेदीकरीता झालेली आहेत. त्यानुसार संबंधित पोलीस स्टेशन मध्ये दिनांक ०३/११/२०२१ रोजीस पोलीस तक्रार दाखल केला. आता ते विक्रीच्या करारामध्ये भाग घेवून सदर फ्लॅट विक्री करण्यास इच्छुक आहे. कोणत्याही व्यक्तीला कोणत्याही दावा/आक्षेप असल्यास प्रसिद्धीच्या तारखेपासून १५ दिवसाँच्या आत खालील नमूद पत्त्यावर पुष्ठ्यर्थी दस्तावेजासह निम्नस्वाक्षरीकाराना त्याने/तिने संपर्क करावा/पत्र पाठवावा. त्यानंतर दावा स्विकारले जाणार नाही आणि सोडून दिला असा मानण्यात येईल.

> ३१५, प्रेम निवास आरएसंसी-३२, गोराई-२, बोरिवली प., मुंबई-४०० ०९१

नोंदणीकृत कार्यालय, थ्रिसुर झोनल कार्यालय जॉली मेकर्स चेंबर्स ॥, ४था मजला, विनय के शाह मार्ग, नरिमन पॉईंट, मुंबई -२१, ईमेल: westernzone@csb.co.in

ବ୍ର**CSBBank** 

(नियम ८(१) पाहा)

कमेची परतफेड करण्यात कर्जदार सदर रक्कम परतफेड करण्यास असमर्थ ठरल्याने याद्वारे कर्जदार/हमीदा आणि सर्वसामान्य जनतेला सूचना देण्यात येते की, निम्नस्वाक्षरीकारांनी येथे खाली वर्णन केलेल्य मिळकतीचा कब्जा सिक्यरीटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स, २००२ च्या नियम ८ सहवाचता सदर ॲक्टरे कलम १३ च्या पोटकलम (४) अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून ह्या **८ नोव्हेंबर, २०२१** रोजी घेतला. विशेषतः कर्जदार सर्वसामान्य जनतेला यादारे इशारा देण्यात येतो की. खाली नमद मिळकतीशी व्यवहार कर नये आणि मिळकतीशी केलेला कोणताही व्यवहार हा सीएसबी बँक लिमिटेड च्या रक्कम ३१.०५.२०२१

(तारणमत्ताच्या विमोचनाकरिता उपलब्ध वेळेत. ॲक्टचे कलम १३ चे उप-कलम (८) च्या तरतदी अन्वर

परिशिष्ट ए

ो<mark>. एम के संदिप आणि सौ. मीरा संदिप</mark> यांच्या मालकीचे नवघर माणिकपूर नगरच्या न्यायाधिकरणात आणि नोंदणीकृत जिल्हा आणि उप-जिल्हा वसई मधील गाव विरार, तालुका वसई, जिल्हा ठाणे येथे स्थित सर्वे क्र.२८१ हेस्सा क्र.२(पी) व सर्वे क्र.२८२(पी) धारक जिमनीवर बांधकामीत आणि सुमन ।।।/ए को–ऑपरेटीव्ह हाऊसिंग गोसायटी लि., सुमन कॉम्पलेक्स, सी एस मार्ग, विरार(पश्चिम) ठाणे-४०१३०३ नावे ज्ञात इमारतीच्या ए विंगमधील

पर्वेला किंवा त्यादिशेने: सख आनंद इमारत दक्षिणेला किंवा त्यादिशेने: स्वागत इमारत पश्चिमेला किंवा त्यादिशेने: कमनवाला कुंज उत्तरेला किंवा त्यादिशेने: सुमन कॉम्पलेक्स रोड दिनांक: ०८.११.२०२१

बैंक ऑफ़ बड़ौदा

Bank of Baroda

atimi co minus

झोनल स्ट्रेस्ड ॲसेट रिकव्हरी शाख

मेहेर चेंबर, तळ मजला, डॉ. संदरलाल बेहल मार्ग.

बॅलार्ड इस्टेट, मुंबई-४००००१.

द्र.: ०२२-४३६८३८०७. ४३६८३८०८.

फॅक्सः ०२२-४३६८३८०२

शुध्दिपत्र

दिनांक ०९.११.२०२१ रोजीच्या फ्रि प्रेस जर्नत

(पान २२) आणि नवशक्ति (पान २०) मध्ये प्रसिध

दिनांक ०८.११.२०२१ रोजीच्या ई-लिलाव विक्री

सूचनेच्या शुध्दिपत्रक नुसार अनु क्र. ८ आणि

अनुक्रमे मे. श्री. जिंजर एंटरप्रायझेस लिमिटेड

(पूर्वी मे. जिंजर एंटरप्रायझेस लिमिटेड अशा ज्ञात)

. आणि मे. दिव्यरत्ना ॲग्रोटेक प्रा. लि. च्या संदर्भात

ई-लिलाव स्थगित केला आहे. ई-लिलावाच्य

विक्री सचनेच्या सर्व इतर अटी आणि शीं अखंडि

सही/

प्राधिकृत अधिकारी

दिनांक : ०९.११.२०२१

ठिकाणः मुंबई

### जाहीर सूचना आम्हाला <u>मुळगावचे च</u>काला आणि

आणि ८बी धारक आणि मुंबई उपनगराच्या अंधेरी आणि जिल्ह्याच्या नोंदणीकृत उप जिल्ह्यातील बृहन्मुंबईमधील महाकाली केळा् रोड, चकाला, अंधेरी (पूर्व), मुंबई ४०० ०९३ येथे स्थित, वसलेले आणि असलेले दिनांक ०१ ऑगस्ट, २०११ रोजी टेक्नोपोलिस प्रिमायसेस को-ऑपरेटिव्ह सोसायटी लि. द्वारे जारी दोन्ही कार्यालय परिसर/ युनिट क्र. ७ करिता शेअर प्रमाणपत्र **क्रमांक ७** अन्वये विभिन्न क्रमांक ४६ ते ५५ (दोन्ही एकत्रित) धारक प्रत्येकी रु.५०/- चे दहा पूर्ण भरणा शेअर्स आणि कार्यालय परिसर/युनिट क्र. ६ करिता शेअर प्रमाणपत्र **क्रमांक ६** अंतर्गत विभिन्न क्रमांक ३६ ते ४५ (दोन्ही एकत्रित) धारक प्रत्येकी रु. ५०/- चे दहा पूर्ण भरणा शेअर्स करिता आणि एअर होल्डिंग रूम मोजमापित २०.२२ चौ. मी त्यासह पॅन्ट्री एरिया २०.२४ चौ. मी. चटई सह शौचालय क्षेत्र मोजमापित मोजमापित ४५.७० चौ. मी सह कार पार्किंग क्र. ११२ ते ११५ त्यासह "टेक्नोपोलिस नॉलेज पार्क" नावाच्या इमारतीच्या तळ मजल्यावर स्थित एकूण मोजमापित ३१६.९० चौ. मी. चटई क्षेत्रामधील युनिट क्र. ६ आणि युनिट क्र. ७ आणि पुढीलप्रमाणे सीमाबद्धः

सीटीएस क्र. २३८ चा सीटीएस क्र. ८ए

उत्तर व त्या दिशेने: गाव मुळगावचा सीटीएस क्र.२४० धारक जिमन दक्षिण व त्या दिशेने: गाव चकालाचा

सीटीएस क्र.८सी व ८डी आणि गाव मळगावचा सीटीएस क्र.२३८डी धारक पूर्व व त्या दिशेने: गाव मुळगावचा सीटीएस

क्र.२३५, २३७ व २४० धारक जमिन आणि पश्चिम व त्या दिशेने: गाव मळगावचा सीटीएस क्र.२३८सी धारक ँ जमिन आणि महाकाली केव्ह्स रोडद्वारे भाग असलेल्या कार्यालय परिसराकरिता मे डॉकएन्डेल शीप मॅनेजमेंट (इंडिया) प्रा. लिमिटेडच्या नामाधिकारांची पडताळणी आणि तपासणी करण्याचे सूचित केले

कोणतीही व्यक्ती ज्यांना वरीलसदर परिसराच्या संदर्भात कोणताही हक, नामाधिकार, दावा, मागणी धारणाधिकार, प्रभार, प्रिव्हीटी, चिरभोग, सुविधाधिकार, वाद असल्यास तसे खालील नमूद पत्त्यावर या प्रकाशनापासून ७ दिवसांत कळवावे कसूर केल्यास ते ऱ्यागीत मानले जातील.

> स्वाक्षरी केलेले वकील आणि सॉलिसिटर्स १११-११४ वर्धमान चेंबर्स. १७-जी, कवस्जी पटेल स्ट्रीट, फोर्ट, मुंबई-४०० ००१

# देवेन द्वारकादास आणि भागीदार द्वारे

दूर क्र. ०२२-६७४३९५०१/०२

पाणी पुरवठा विभाग

आयुक्त, कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील १ (एक) कामाकरिता योग्य त्या वर्गातील नोंदणीकृत (सी.पी.डब्ल्यू.डी/सार्वजनिक बांधकाम महाराष्ट्र शासन/सिडको/बृहन्मुंबई महानगरपालिका/रेल्वे/मजीप्रा)

कोरे निविदा फॉर्म व निविदेबाबत सर्व अटी व शर्तीची माहिती महाराष्ट्राचे www.mahatenders.gov.in या संकेतस्थळावर दिनांक १०.११.२०२१ ते २४.११.२०२१ रोजी दुपारी ३.०० वाजेपर्यंत उपलब्ध आहेत. निविदा ई-टेंडरींग कार्यप्रणालीद्वारे दि. २४.११.२०२१ रोजी दुपारी ३.०० वाजेपर्यंत भरता येतील. प्राप्त निविदा दि. २५.११.२०२१ रोजी सायंकाळी ४.०० वाजता शक्य झाल्यास उघडण्यात येईल.

निविदेबाबतची अधिक माहिती www.mahatenders.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. महाराष्ट्र शासनाच्या परिपत्रक क्र. जीएसटी-१०१७/प्र.क्र.८१/कराधान-१, दि. १९.०८.२०१७ नुसार निविदा सादर करताना १ जुलै २०१७ नंतर लागू झालेल्या जीएसटी कराच्या बोजाचा विचार

अधिकार आयुक्त कल्याण डोंबिवली महानगरपालिका यांनी राखून ठेवला आहे व त्यांचा निर्णय कायदेशीरिरत्या सर्व निविदांसाठी बंधनकारक राहील.

> कार्यकारी अभियंता (पा.पु.) कल्याण डोंबिवली महानगरपालिका,

जा.क्र. कडोंमपा/जसंवि/मुका/६८२

मास्क वापरा, सामाजिक अंतर ठेवा, हात ध्वा! त्री-सूत्रींचे पालन करा! मी भारताचा भविष्य आहे, मी आता मतदार आहे!

### **Caprolactam Chemicals** Limited

CIN - L24110MH1988PLC049683 Regd. Office: B- 31, M.I.D.C. Mahad, Taluka Mahad, Dist.: Raigad, Pin-402302 Tel.: 02145 233427, E-mail: caprolactamcl@gmail.com Web: www.caprolactam.co.in

Notice is hereby given that a meeting of the Board of Directors of the Company will be held on November 13th, 2021 at the Registered Office of the Company a Raigad, inter alia to consider, approve and take on record Unaudited financia results of the Company for the quarter ended 30th September, 2021. Trading Window is already being closed

since 01st October, 2021 and wil remain closed till 48 hours of the declaration of Unaudited financial results for the quarter ended September 30th, 2021 for designated persons for dealing in securities of the Company. This intimation is also available on the stock exchange BSE (www.bseindia.com) whe company's shares are listed and on the

(www.caprolactam.co.in) Zaver S. Bhanushall anaging Director) DIN-00663374

Place :- Mahad

## **Public Notice**

Take Notice MR. HENRY THAM AND MRS. ASHITA THAM were the owners of Apartment No.703, admeasuring 102.56 sq. mtrs. of carpet area, or the 7 th Floor of the Rear Wing of the building known as "Windcliff" constructed on Plot No.111 of TPS V of Bandra, bearing C.T.S. No. F/932 of Revenue Village Bandra situated at 1 st Road, Bandra (West) Mumbai 400050 along with (i) right to use open car parking space No. P0013 in the compound of the said Building (ii) one share of Rs.100/ bearing No 12 vide Share Certificate No.12 dated 1 st January, 2006 issued by Sunkist and Windcliff Condominium (iii) 8.53% right, title and interest in the General/Commor areas and facilities of the said building and (iv) 8.53% proportionate representation of voting rights in respect of the aforesaid Apartmen and in the land on which the said Building is constructed (all of which are collectively referred to as the Mr. Henry Tham died intestate at

Mumbai on 13 th October, 2021 leaving behind the following person as his only legal heirs as per the law of succession by which he was erned with at the time of his death

Mrs. Ashita Henry Tham (Releasee) (Wife) Mr. Keenan Henry Tham (Releasor) (Son) Mr. Ryan Henry Tham

(Releasor) (Son)

By way of Release Deed dated 1 st November, 2021, Mr. Keenan Henry Tham and Mr. Ryan Henry Tham released and relinguished their respective undivided right, title and interest in the said Property unto Mrs. Ashita Henry Tham. The said Release Deed is duly stamped and registered with the concerned Sub-Registrar of Assurances under Registration No.BDR-9/12581/2021.

Mrs. Ashita Tham has agreed to sell the said Property to our client, free from all encumbrances, litigation and reasonable doubts.

Any person or persons having any claim against or in respect of the said Property or any part thereof by way of inheritance, mortgage, possession sale, gift, lease, lien, charge, trust, maintenance, inheritance, easement transfer, license or otherwise or any other right or interest whatsoever, are hereby required to make the same known in writing, to the undersigned at the following address within 7 (Seven) days from the date o publication hereof together with copies of all documents on the basis of which such claims are made.

If no claim is made within the period specified above, the transaction shall be entered into by our client without any reference or regard to any such purported claim or interest in the aforesaid Property, which shall be deemed to have been waiver for all intents and purposes and not binding on our client.

Dated this 10th day of November, 2021 K. K. RAMANI & Associates (Advocates)

118, Ramani Villa, 1 st Road, T.P.S. IV Bandra (W), Mumbai – 400 050

# इंडियन बैंक

आयबी वाहर

Indian Bank

नरिमन पॉईंट शाखा : झोनल कार्यालय रिकव्हरी डिपार्टमेंट, मेकर टॉवर्स एफ विंग, १८ वा मजला, कफ परेड, मुंबई ४०० ००५

मागणी सूचना भाउन्त्र । सिक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्टक्शन ऑफ फायनान्शियल ॲसेटस ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ च्या कलम १३(२) अन्वये सूचना.

१. श्री. प्रशांत चंद्रकांत शिंदे, २. सौ. राजश्री प्रशांत शिंद

पत्ता १: बी१/२, अनुपम नगर, मुरबाड रोड, योगी धाम जवळ, कल्याण (प), जि. ठाणे ४२१ ३०१. पत्ता २ : खोली क्र. ००३ (शॉप), तळमजला, इमारत क्र. बी/१९, शेतकरी सहकारी गृहनिर्माण संस्था मर्यादीत रचआयजी कॉलनी, गाव: चिकनघर, बिरला कॉलेज जवळ, मुरबाड रोड, कल्याण पश्चिम, जि. ठाणे ४२१ ३०१. . **।त्ता ३** : खोली क्र. ००४, तळमजला, इमारत क्र. एफ, शेतकरी सहकारी गृहनिर्माण संस्था मर्यादीत एचआयजी कॉलनी सर्व्हें क्र. ३१ (भाग) गाव: चिकनघर, बिरला कॉलेज जवळ, मुरबाड रोड, कल्याण पश्चिम, जि. ठाणे ४२१ ३०१.

विषय : इंडियन बँक, नरिमन पॉईंट शाखेकडील तुमचे गहाण कर्ज खाते क्र. ६५५७७१९८३५ आणि वाहन कर बाते क्र. ६५१५९६४२४२, इंडियन बँक, वाशी जुहू रोड शाखेकडील तुमचे गृह कर्ज खाते क्र. ६४०८४३८३६ तुम्ही १ ले आणि २ रे वैयक्तिक आहात. तुम्ही १ले गहाणदार यांनी घेतलेल्या कर्ज खात्यासाठी तारण म्हणून तुम्ही पहिल

तुम्ही १ ले आणि २ रे यांनी विनंती केल्यानुसार बँकेच्या कामकाजाच्या ओघात खालील सुविधा मंजुर केल्या होत्या आणि

र ल आणि र र बाना वतल्या हात्या.	
सुविधेचा प्रकार	मर्यादा (रु. लाखात)
१. खाते क्र. ६५५७७१९८३५ – गहाण कर्ज	रु. ३३.००
२. खाते क्र. ६४०८४३८३६९ - गृहकर्ज	ह. १९.५०
३. खाते क्र. ६५१५९६४२४२ - वाहन कर्ज	ह. १२.६०

तुम्ही १ ले आणि २ रे सदर प्रत्येक सुविधेसाठी खालील दस्तावेज निष्पादित केले आहेत:

सुविधेचा प्रकार

दस्तावेजांचा प्रकार श्री. प्रशांत सी शिंट्रे आणि सी. राजश्री पी शिंदे द्वारे स्वाक्षांकीत मंजूर टिकिट स्वीकृती १६,०८,२०१७. २. डी२- श्री. प्रशांत सी शिंदे आणि सी. राजश्री पी शिंदे द्वारे स्वाक्षांकीत २१.०८.२०१७ दिनांकीत डिमांड प्रॉमिसरी नोड. ३. डी-६- श्री. प्रशांत सी शिंदे आणि सौ.

राजश्री पी शिंदे द्वारे स्वाक्षांकीत २१.०८.२०१७ दिनांकीत संयुक्त हिंदु कुटुंब पत्र. ४. एफ १७२-२१.०८.२०१७ दिनांकीत नातेवाईंकांचा तपशिलावर कर्जदाराद्वारे घोषित. ५. एफ१८९- श्री. प्रशांत सी शिंदे आणि सौ. राजश्री पी शिंदे द्वारे स्वाक्षांकीत कर्जदार आणि हमीदारांचे कुटुंब सभासदाचे तपशिल. ६. एफ१९०- श्री. प्रशांत सी शिंदे आणि सी. राजश्री पी शिंदे द्वारे स्वाक्षांकीत २९.०८.२०१७ दिनांकीत कर्जदारांकडून प्राधिकरणाचे पत्र. ७. डी१३१- श्री. प्रशांत सी शिंदे आणि सौ. राजश्री पी शिंदे द्वारे स्वाक्षांकीत २१.०८.२०१७ दिनांकीत इंड गहाण करार. ८. डी२२- श्री. प्रशांत सी. शिंदे द्वारे स्वाक्षांकीत १३.०९.२०१७ दिनांकीत समतुल्य गहाण निर्माण केल्याचे पक्षकाराकडून बँकेला निश्चिती पत्र. ९. डी११– श्री. प्रशांत सी शिंदे आणि सौ. राजश्री पी शिंदे द्वारे स्वाक्षांकीत २१.१२.२०१९ दिनांकीत कर्ज नी तारणची पोचपावती. १. कर्जदार सौ. राजश्री पी शिंदे आणि हमीदार श्री. प्रशांत शिंदे द्वारे स्वाक्षांकीत २४.०३.२०६७ दिनांकीत मंजूर टिकिट. २. डी१– सौ. राजश्री पी शिंदे द्वारे स्वाक्षांकीत २१.०८.२०१७ दिनांकीत स्वाक्षांकीत २७.०३.२०१७ दिनांकीत वाहनाच्या मालकताचे ट्रान्सफर नोटीस, ५. डी१९ची - सी. राजश्री पी शिंदे द्वारे स्वाक्षांकीत वाहनाच्या मालकताचे ट्रान्सफर नोटीस, ५. डी१९ची - सी. डी३२- समतुल्य गहाण निर्माण केल्याचे पक्षकाराकडून बँकेला निश्चिती पत्र. ७. एफ७४- सौ. राजश्री पी शिंदे द्वारे स्वाक्षांकीत १३.०९.२०१७ दिनांकीत वाहन/ मशिनरीच्या संबंधीत पत्र. ८.

एफ१९०- सौ. राजश्री पी जिंदे द्वारे स्वाक्षांकीत २७.०९.२०१७ दिनांकीत हमीचा करार. ९ डी५७- सौ. राजश्री पी जिंदे द्वारे स्वाक्षांकीत २७.०३.२०१७ दिनांकीत हमीचा करार. १० एफ१८९- सौ. राजश्री पी जिंदे आणि श्री. प्रशांत सी. शिंदे द्वारे स्वाक्षांकीत कर्जदार आणि हमीदारांच्या कुंटुंब सभासदांचे तपशिल. ११. डी११- सौ. राजश्री पी शिंदे आणि श्री. प्रशांत सी. शिंदे द्वारे स्वाक्षांकीत कर्ज नी तारणची पोचपावती. १. ०८.०२.२०१६ दिनांकीत डिमांड प्रॉमिसरी नोट. २. डी–१२८– ०८.०२.२०२१६ दिनांकीत . गृहकर्जाकरीता टर्म लोन करार. ३. डी३२– (समतुल्य गहाण निर्माण केल्याचे पक्षकाराकडून बँकेला निश्चिती पत्र) १२.०२.२०१६ दिनांकीत. ४. डी ११– ०४.०२.२०१९ दिनांकीत कर्ज

नी तारणची पोचपावती रील सदर कर्जाच्या परतावा मिळकतीच्या गहाण / जंगमगहाणादारे तारण आहे इंड गहाण कर्ज: खोली क. ००३ (शांप), तळमजला, इमारत क्र. बी/१९, शेतकरी सहकारी गृहनिर्माण संस्था मर्यादीत एचआयजी कॉलनी, गाव: चिकनघर, बिरला कॉलेज जवळ, मुखाड रोड, कल्याण पश्चिम, जि. ठाणे ४२१

२. आयबी वाहन कर्ज: फोर व्हिलर- होंडा सिटी व्हीएक्ससीव्हीटी एल१५झेड१५३०९९५०- एमएच०५डीई७११७ आवीएचएल गृह कर्ज: खोली क्र. ००४, तठमजला, इमारत क्र. एफ, शेतकरी सहकारी गृहिनमाँण संस्था मर्यादी एचआयजी कॉलनी, सब्हें क्र. ३१ (भाग) गाव: चिकनघर, बिरला कॉलेज जवळ, सुरबाड रोड, कल्याण पश्चिम, जि उाणे ४२१ ३०१. तुमच्याद्वारे मालकीचे खालील परिशिष्टात वर्णन.

याजासह एकत्रित रक्कम चुकती करण्यासाठी वारंवार विनंती करुनही तम्ही सगळ्यांनी जे संयुक्तपणे आणि वेगवेगळ बांधील आहेत यांनी थकबाकी रकमेची परतफेड करण्यात आणि मान्य केल्यानुसार कसूर केली आहे. कर्ज खाते हे स्विन्ह **बंक ऑफ इंडियाद्वा**रे जारी केलेल्या मत्ता वर्गीकरणाशी संबंधित निर्देश/मार्गदर्शक तत्वानुसार २३.१२.२०२० पासून नॉन गरफॉर्मिंग ॲसेटस् म्हणून वर्गीकृत करण्यात आले आहे. २७.१०.२०२१ रोजीस तुमच्याद्वारे देय थकबाकी रक्कम रु. ४९,४६,५०९.४८/- (रुपये एकोणपन्नास लाख

सेहेचाळीस हजार पाचशे नऊ आणि पैसे अट्ठेचाळीस मात्र) आणि सदर रकमेवर प्रदानाच्या तारखेपर्यंत २७.१०.२०२१ पासून मान्य केलेल्या दराने पूढील व्याज इतकी आहे. २७.१०.२०२१ रोजीसची उर्वरीत थकबाकी : 

२००२ अन्यये कर्जदार म्हणजे बैंकेद्वारे वित्तीय सहाय्य मंजूर केलेली किंवा कोणतीही हमी दिलेली किंवा कोणतेही गहाण/प्रभार निर्माण केलेली/बैंकेद्वारे मंजूर केलेल्या वित्तीय सहाय्याकरिता तारण ठेवणारी कोणीही व्यक्ती.

सुविधेचा प्रकार ६५५७७१९८३५ गृहकर्ज ६५१५९६४२४२ ८६६३०९.५८ वाहन कर्ज ६४०८४३८३६९ १६६६८६७.८१

प्रदानाच्या तारखेपर्यंत सदर तारखेपासून व्याजासह एकत्रित **रु. ४९,४६,५०९.४८/- (रुपये एकोणपन्नास ला**ख सहेचाळीस हजार पाचशे नऊ आणि पैसे अट्ठेचाळीस मात्र) ची थकबाकी रक्कम प्रदान करण्यासाठी याद्वी ग्रेलाविण्यात येत आहे. कसुरवार ठरल्यास बँकेला सदर ॲक्ट अन्वये तुम्हाला कोणत्याही पुढील संदर्भाशिवाय तारण हितसंबंघाच्या अंमलबजावणीचा तिचा हक्क वापरणे भाग पडेल, तुम्ही सूचनेच्या तारखेपासून ६० दिवसात तुमचे संपूप दायित्व निभावण्यास कसूर केल्यास बँक येथील खालील परिशिष्टात दिलेल्या तारण मत्ताच्या विरोधात ॲक्टच्या कला .२(४) अन्वये तिच्या अधिकाराचा वापर करेल सदर सूचनेच्या तारखेपासून ६० दिवसाच्या समाप्तीनंतर आणि मागणीचे ालन करण्यास तुम्ही कसूर केल्यावर बँक ॲक्ट अंतर्गत तिच्या हक्काचा वापर करण्यासाठी कब्जा घेण्यासाठी आवश्यव कृपया नोंद घ्यावी की ॲक्टच्या कलम १३(१३) च्या तरतुर्दीनुसार बँकेची लेखी पूर्व परवानगी घेतल्याशिवाय सदर सूचनेच्य

ताराखंनतर विक्री, भाडेपड्डा किंवा अन्य मागिन तारण मनेचे (वैथील खालील परिप्रिशादा दिलेल्या) इस्तांतर करु शकत नाही नमूद करणे आवश्यक नाही की, तुम्हाला देण्यात येणारी सूचना ही बँकेला उपलब्ध असलेल्या अन्य कोणत्याही उपायांन वाधा न आणता आहे. कृपचा घ्यानात ठेवावे की, ही सूचना प्राप्त केलेल्या/प्राप्त करावयाच्या आदेश/हुकुमाच्या निष्पादनाची कार्यवाही आणि डीआरटी/डीआरटी/डीआरएटी/ न्यायालयाचे आरओ यांच्यासमोर सध्या प्रलंबित प्रक्रियेची कार्यवाही करण्यासाठी बँकेच्या अधिकाराला बाधा न आणता दिली आहे. कृपया नोंद घ्यावी बँकेने इतर अनुषंगिक दायित्वे तसेच तुमच्या वतीने स्थापित आणि जारी केलेले लेटर ऑफ क्रेडिट आणि

-क्वीत बिल डिस्काऊंटिंग, बँक गॅरंटी अंतर्गत उद्भवणारे दायित्व चुकते करण्यासाठी तुम्हाला बोलाविण्य

ठेवला आहे 'आम्ही सरफैसी ॲक्टच्या कलम १३(८) आणि त्या अंतर्गत स्थापित नियमांच्या तरतदींकडे लक्ष वेधत आहोत, ज्य अंतर्गत तम्ही तारणांवरिल विमोचनाचा तमचा हक वापरु शकता.

नेम्नस्वाक्षरीकार हे उपरोक्त कलम १३ अन्वये अधिकाराचा वापर करणे आणि सदर सूचना जारी करण्यासाठी बँकेचे यथायोग्य प्राधिकृत अधिकारी आहेत.

मत्तेचा विनिर्दिष्ट तपाशिल ज्यामध्ये तारण हितसंबंध निर्माण केलेले आहेत ते खालील प्रमाणे

**१. इंड गहाण कर्ज:** खोली क्र. ००३ (शॉप), तळमजला, इमारत क्र. बी/१९, शेतकरी सहकारी गृहनिर्माण संस्था मर्यादीत एचआयजी कॉलनी, गाव: चिकनघर, बिरला कॉलेज जवळ, मुरबाड रोड, कल्याण पश्चिम, जि. ठाणे ४२१ ३०१. मिळकतीच्या सीमा: उत्तर: योगीधाम रोड. पर्व: सी/१० शेतकरी गृह निर्माण संस्था, दक्षिण: गणपती मंदिर/ रोउ पश्चिम: बी१५ शेतकरी गृह निर्माण संस्था. २. आयबी वाहन कर्ज: फोर व्हिलर- होंडा सिटी व्हीएक्ससीव्हीटी एल१५झेड१५३०९९५०- एमएच०५डीई७११७.

र. जानचा पान क्या, कार प्रशास का का का स्थार कार्यस्था है। इ. आविएचएल गृह कर्जा बोली क्र. ००४, तठमजला, इमारत क्र. एक, शेतकरी सहकारी गृहनिर्माण संस्था मर्यादीक एचआयजी कॉलनी, सर्व्हें क्र. ३१ (भाग) गाव. चिकनघर, बिस्ता कॉलेज जवळ, मुखाड रोड, कल्याण पश्चिम, जि. ठाणे ४२१ ३०१. सीमा: उत्तर: ए-५, पूर्व: वालधुनी नदी, दक्षिण: ओपन प्लॉट, पश्चिम: अनुपम नगर.

सौ. रुपश्री मिश्रा, मुख्य व्यवस्थापक आणि प्राधिकृत अधिकारी टंटियन लॅक करीत

**PRUDENTIAL** MUTUAL FUND

Place: Mumbai

*PICICI* 

## **ICICI Prudential Asset Management Company Limited** Corporate Identity Number: U99999DL1993PLC054135

Registered Office: 12th Floor, Narain Manzil, 23, Barakhamba Road, New Delhi - 110 001. Corporate Office: One BKC, 13th Floor, Bandra Kurla Complex, Mumbai - 400 051. Tel.: +91 22 2652 5000, Fax: +91 22 2652 8100, Website: www.iciciprumf.com, Email id: enquiry@icicipruamc.com

Central Service Office: 2<sup>nd</sup> Floor, Block B-2, Nirlon Knowledge Park, Western Express Highway, Goregaon (E), Mumbai - 400 063. Tel.: 022 2685 2000 Fax: 022 26868313

Notice to the Investors/Unit holders of ICICI Prudential Overnight Fund (the Scheme) Notice is hereby given that ICICI Prudential Trust Limited, Trustee to ICICI Prudential Mutual Fund has approved the following distribution under Income Distribution cum capital withdrawal option (IDCW option) of the Scheme, subject to availability of distributable surplus on the record date i.e on November 15, 2021\*:

Name of the Scheme/Plans	Quantum of IDCW (₹ per unit) (Face value of ₹ 100/- each)@#	NAV as on November 8, 2021 (₹ Per unit)		
ICICI Prudential Overnight Fund				
Quarterly IDCW	0.7375	100.7377		
Direct Plan – Quarterly IDCW	0.7638	100.9504		
Annual IDCW	2.9814	102.9816		
Direct Plan – Annual IDCW	3.0829	103.0831		

@ The payout will be IDCW per unit as mentioned above or the distributable surplus to

the extent of NAV movement since previous record date, available as on record date.

# Subject to deduction of applicable statutory levy, if any

or the immediately following Business Day, if that day is a Non – Business Day. The distribution with respect to IDCW will be done to all the unit holders/beneficial owners whose names appear in the register of unit holders/Statement of beneficial owners maintained by the Depositories, as applicable under the IDCW option of the

Scheme, at the close of business hours on the record date. It should be noted that pursuant to payment of IDCW, the NAV of the IDCW option of the Scheme would fall to the extent of payout and statutory levy (if applicable).

For ICICI Prudential Asset Management Company Limited

Date: November 9, 2021 **Authorised Signatory** No. 002/11/2021 To know more, call 1800 222 999/1800 200 6666 or visit www.iciciprumf.com

and mobile number to support paper-less communications. To increase awareness about Mutual Funds, we regularly conduct Investor Awareness Programs across the country. To know more about it, please visit https://www.iciciprumf.com or visit AMFI's website https://www.amfiindia.com

As part of the Go Green Initiative, investors are encouraged to register/update their e-mail id

Mutual Fund investments are subject to market risks, read all scheme related documents carefully.



झोनल स्ट्रेस्ड् ॲसेट रिकव्हरी शाखा: मेहेर चेंबर, तळमजला, डॉ. सुंदरलाल बेहल मार्ग, बॅलार्ड इस्टेट, मुंबई-४००००१ दूरध्वनी: ०२२-४३६८३८०७, ४३६८३८०८, फॅक्स: ०२२-४३६८३८०२, ई-मेल: armbom@bankofbaroda.co.in परिशिष्ट IV-ए आणि II-ए [नियम ८(६) च्या तरतृदींनुसार]

स्थावर मिळकर्तीच्या विक्री करीता विक्री सूचना

सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ च्या नियम ८(६) आणि ६(२) च्या तरतुदी सहवाचता सिक्युरिटायझेशन ॲन्ड रिकंस्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेट्स ऑण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ अन्वये स्थावर मिळकतीच्या विक्रीसाठीची ई-लिलाव विक्री

न्या हुए सामान्य जनतेस आणि विशेषतः कर्जदार आणि हमीदार यांना सूचना देण्यात येते की, खालील नमूद स्थावर आणि जंगम मिळकती बँक ऑफ बडोदाकडे गहाण/भारित असून जिचा **सांकेतिक कब्जा** बँक ऑफ बडोदाचे प्राधिकृत अधिकारी यांच्याकडे असून ती ''**जे आहे जेथे** ' ''जे आहे जसे आहे'' आणि ''जे काही आहे तेथे आहे'<sup>?</sup> आणि ''विना अवलंब तत्त्वानें<sup>?</sup>' तत्त्वावर ३०.११.२०२१ रोजी विकली जाईल. ज्याचा तपशिल खालीलप्रमाणेः-

कजेदार/संचालक आणि	विक्रीकरिता मिळकतीचे वर्णन	सपके व्यक्तीचे नाव	मिळकतीच्या	(१) राखीव किमत आणि
हमीदाराचे नाव आणि पत्ता		आणि संपर्क क्र.	तपासणीची तारीख	(२) मिळकतीची
			आणि वेळ	इअर रक्कम
मे. श्री जिंजर एंटरप्रायझेस लिमिटेड (पूर्वीची मे. जिंजर एंटरप्रायझेस लिमिटेड अशी ज्ञात), १) कृष्णा हाऊस, रघुवंशी मील्स कंपाऊंड, एस.बी. मार्ग, मुंबई १३,	कंपनी द्वारे मालकीचा नवनित शाह इंडस्ट्रियल	श्री. अखिलेश जैन	२२.११.२०२१	१) रु. १८६६.०० लाख
२) प्लॉट क्र. बी–१०, फेज–२, एमआयडीसी, सोनारपाडा, डोंबिवली इंडस्ट्रियल इस्टेट, ठाणे–४२१ २०३, ३) प्लॉट क्र. २५९/१–७, नवनित शाह	इस्टेट, गाव दादरा, सिल्वासा येथे फॅक्टरी	९८२०२४४९८१	स. ११.००	२) रु. १८६.६० लाख
इंडस्ट्रियल इस्टेट, गाव दादरा, सिल्वासा (यु.टी.)-३९६२३०. (वर्ष मार्च २००९ मधील मे. रामकृष्ण फिलामेंट्स प्रा.लि. यांच्याकडून संपादित).	जिमन आणि बिल्डिंग धारक सर्व्हे क्र.		ते	
संचालक: ए) श्री. प्रविण एम. रांगरी:- प्लॉट क्र. ६५, वाथोडा रोड, अंकित साहु किराणा स्टोअर्स मागे, चांद मार्ग, भांडेवाडी, नागपुर ०८. बी) श्री. उदय ए.	२५९/१/२, इंडस्ट्रियल प्लॉट क्र. ४, ६	श्री. व्हीएमएस राजा	दु. १.००	
्रांडुलकर:- सी-३, गंगानाथ स्मृती बिल्डिंग क्र. ३३४, हुकमिल लेन, एन.एम. जोशी मार्ग, मुंबई १३, <b>सी) श्री. चंद्रशेखर यादव:</b> -दायत फालिया, पिपरिया दादरा आणि	आणि ७ च्या समाविष्टीत मिळकतीचे सर्व ते	९८८४७७२८९०	-	1
नगर हवेली, अमली, दादरा नगर हवेली ३०.	भाग आणि विभाग, क्षेत्र मोजमापित १४६३०			1
हमीदार:- ए) श्री. नविन कुमार तायल, राम प्रताप तायल यांचा मुलगा, बी) श्री. केशव कुमार तायल, नविन कुमार तायल यांचा मुलगा:- फ्लॅट क्र. १३१,	चौ.मीटर्स, ३३२० चौ.मीटर्स आणि १६६०			
एनसीपीए अपार्टमेंट नरिमन पॉईंट, मुंबई २१, सी) श्री. आदित्य तायल, कै. संजय कुमार तायल यांचा मुलगा (हमीदार:- कै. संजय कुमार तायल यांचे कायदेशीर	चौ.मीटर्स प्रत्येकी.			1
वारसदार), डी) श्रीम. जोतीका तायल कै. संजय कुमार तायल यांची पत्नी, (हमीदार:– कै. संजय कुमार तायल यांचे कायदेशीर वारसदार), ई) सौ.	बँकेला ज्ञात भार: शून्य.			1
मालविका पोद्दार, कै. संजय कुमार तायल यांची मुलगी (हमीदार- कै. संजय कुमार तायल यांचे कायदेशीर वारसदार), एफ) कु. आशना तायल, कै. संजय				1
कुमार तायल यांची मुलगी (हमीदार- कै. संजय कुमार तायल यांचे कायदेशीर वारस) फ्लंट क्र. २३बी, एनसीपीए अपार्टमेंट, नरिमन पॉईंट, मुंबई २१. एकूण				
शकताकी रू. ४६ ०४ कोरी अधिक ०१ ०७ २०२१ पासन ल्याज आणि परिल्यय				

अटी आणि शर्ती :-

ारा अनामत रक्कम (इअर) ऑनलाईन बोली सादर करण्यापूर्वी आमचे चालू खाते: बीओबी ॲसेट रिकव्हरी ब्रांच, आरटीजीएस खाते क्र. ०३८३०२००००१२३१, बँक ऑफ बडोदा, बॅलार्ड इस्टेट शाखा, मुंबई, आयएफएससी कोड बीएआरबी०बीएएलबीओएम च्या खात्या आरटीजीएस/एनईएफटी/फंड टान्सफरमार्फत जमा करणे आवश्यक आहे

ऑनलाईन बोली नोंदणी/सादर करण्याची अंतिम तारीख आहे २९.११.२०२१ रोजी सायं. ५.०० पूर्वी. लिलाच विक्री ही प्रत्येकी ५ मिनिटांच्या कालावधीच्या अमर्याद विस्तारासह ३०.११.२०२१ रोजी दु. ०१.०० ते दु. ३.०० या वेळेत वेबसाईट https:/ मार्फत ऑनलाईन ई-लिलाव/बोलीने करण्यात येईल.

इच्छुक बोलीदार ज्याना लॉगईन आयडी व पासवर्ड तयार करणे, डाटा अपलोड करणे, बोली सादर करणे, ई-बोली प्रक्रियेवरील प्रशिक्षण इ.करिता सहाय्य हवे असल्यास ते **श्री. विजय शेही आणि श्री. तिलक मराठा (+९१-६३५२४९०७७३, ६३५१८९६८३२) मे. ई-प्रोक्युरमॅट टेक्नॉलॉजीज्** लि. – ऑक्शन टायगर, वी ७०४, वॉल स्ट्रीट–॥, ऑरिएंट क्लब समोर, गुजरात कॉलेज जवळ, एलिस ब्रिज, अहमदाबाद ३८० ००६, गुजरात, हेल्पलाईन क्र. ०७९ ६१२००५४६/५३८/५६८/५८७/५९४/५९८/५९६, हेल्पलाईन ईमेल आयडी–

Vijay.Shetty@auctiontiger.net, Maharashtra@auctiontiger.net, Tilak@auctiontiger.net याना संपर्क करू शकतात. बोलीदारांना ई-लिलाव विक्री प्रक्रियेत भाग घेणे आणि बोली सादर करण्यापूर्वी लिलाव विक्रीच्या अटी आणि शर्तीच्या तपशिलाकरिता वेबसाईट https://bob.auctiontiger.net मार्फत जाण्याचा सहा देण्यात येत आहे.

बोली संबंधित तपशितासह विहित नमुन्यात फक्त ऑनलाईन प्रक्रियेगार्फत सादर कराज्यात. बोली किंमत वरील राखीव किंमतीपेक्षा जास्त असावी आणि बोलीदार रु. १०००००/– (रुपये एक लाख मात्र) च्या पटीत त्यांचे प्रस्ताव वाढवू शकतात.

यशस्त्री बोलीदाराने त्याच्या/तिच्या नावे बोली निश्चित झाल्यावर वरील खंड १ मध्ये दिलेल्या पथ्दतीने खरेदी रकमेच्या २५% (अगोदर भरणा केलेली इसारा अनामत धरून) भरणा करणे आवश्यक आहे. खरेदी किंमतीच्या उर्वरित त्यांना विक्री खंड १ मध्ये दिलेल्या पथ्दतीने स्वीकृती/निश्चितीच्य १५ दिवसांत त्याच पध्दतीने भरणा करणे आवश्यक आहे. कसूरवार ठरल्यास इसारा अनामत रकमेसह तोपर्यंत भरणा केलेली सर्व रककम जप्त करण्यात येईल. (फक्त यशस्वी बोलीदारांसाठी)

अयशस्वी बोलीदारांची इ.अ.र. व्याजाशिवाय आरटीजीएस/एनईएफटीमार्फत ई-लिलाव विक्री प्रक्रिया संपल्यावर परत करण्यात येईल. विकी बँकेच्या निश्चितीसापेक्ष राहील. मिळकती ''जे आहे जेथे आहे'' ''जे आहे जसे आहे'' आणि ''जे काही आहे तेथे आहे'' आणि ''विना अवलंब तत्त्वानें'' विकण्यात येईल आणि इच्छुक बोलीदाराने बँकेच्या प्रभाराव्यतिरिक्त कोणत्याही प्राधिकरणाच्या मिळकतीवरील कोणताही दावा, प्रभारासंदर्भात चौकशी करून घ्यावी आणि त्याची बोली सादर करण्यापूर्वी मिळकतीचे नामाधिकार, विस्तार, दर्जा आणि परिमाणाबाबत त्यांची स्वतःची खात्री करून घ्यावी. ऑनलाईन बोली सादर केल्यानंतर विक्रीसाठी ठेवलेल्या मिळकतीसंदर्भात कोणत्याही प्रभार/बोजा वा अन्य कोणत्याही प्रकारचा दावा विचारात घेतला जाणार नाही.

निम्नस्वाक्षरीकारांना पूर्वीच्या बोलीदाराने कृती न केल्यास कृती करण्यासाठी पुढील उच्चतम बोलीदाराला बोलाविण्यास कोणतेही कारण न देता आणि कोणत्याही पूर्वसूचनेशिवाय विक्रीच्या कोणत्याही अटी आणि शर्ती सुधारणे/विक्री तहकूब/पुढे ढकलणे/रह करणे किंवा कोणतीही बोली स्वतःच्या मर्जीने स्वीकारणे वा नाकारणेचा सर्वस्वी हक्क राहील. खरेदीदाराने मिळकतीशी संबंधित चालू व भविष्यातील कर आणि दर आणि देणी शासनाला देय सर्व सांविधिक देणी, नोंदणी प्रभार, विक्री प्रमाणपत्र समाविष्ट स्टॅम्प ड्युटी, प्रभार भरावचे आहे. विक्री प्रमाणपत्र फक्त यशस्वी बोलीदारांच्या नावेच निर्गमित करण्यात येईल.

इच्छुक बोलीदार त्याच्या/तिच्या खर्चाने तारीख आणि वेळेनुसार मिळकतीचे निरीक्षण करू शकतात. पुढील तपशिलाकरिता कृपया वरील कोष्टकात नमूद संपर्क व्यक्तीना संपर्क करू शकता विक्री सरफैसी ॲक्ट २००२ मधील नमूद शर्ती/नियम/तरतुर्दी अधीन राहील तसेच वरील नमूद अटी व त्याअंतर्गत केलेले नियमांच्या अधीन राहील

सुधारणांसह सर्व पुरकपत्रे/शुद्धीपत्रे केवळ बँकेच्या वेबसाईट वर प्रकाशित केली जातील. विक्रीच्या अटी आणि शर्तीच्या अधिक तपशीलाकरिता बँक ऑफ बडोदाची वेबसाईट म्हणजे www.bankofbaroda.com येथे पुरविलेल्या लिंकचा संदर्भ घ्यावा. कर्जदार/हमीदार यांना याद्वारे कळविण्यात येते की, तारण विमोचनाकरिता थकीत रक्कम/परिव्यय/प्रभार आणि खर्च विक्रीच्या पूर्वी कोणत्याही वेळी देण्याचे अधिकार आहेत, कसूर केल्यास मिळकत लिलाव/विक्रीद्वारे करण्यात येईल आणि जर असल्यास, उर्वरित थकबाकी व्याज आणि खर्चासह वसुली

> प्राधिकृत अधिकारी बँक ऑफ बडोट

देनांक : ०९.११.२०२१

The spirit of Mumbai is now 93 years old!

बी.एम. गुप्ता ॲण्ड असोसिएटस्, वकील

ज्याअर्थी.

सीएसबी बँक लिमिटेडचे प्राधिकृत अधिकारी या नात्याने सिक्युरिटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस् ॲंड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट (ॲक्ट, २००२(५४ सन २००२)) अन्वये आणि कलम १३(१२) सहवाचता सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स २००२ च्या (नियम ३) अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून सरफैसी ॲक्ट, २००२ च्या कलम १३(२) अन्वये दिनांक २३.०६.२०२१ रोजी एक मागणी सूचना जारी करून मे. एम के संदिप आणि सौ. मीरा संदिप राहणार येथे फ्लॅट क्र.जी-१९. तळ मजला. विंग ए. समन ।।।/ए को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लि. समन कॉम्पलेक्स, सी एस मार्ग, विरार(पश्चिम) ठाणे-४०१३०३ यांना ३१.०५.२०२१ रोजीस रू. २०,९९,४७०.९१/- (रुपये वीस लाख नळ्याण्णव हजार चारशे सत्तर आणि पैसे एक्याण्णव मात्र) सह ०१.०६.२०२१ पासूनचे व्याज या रकमेची परतफेड सदर सूचनेच्या प्राप्तीच्या तारखेपासून ६० दिवसांत

रोजीस रू. २०,९९,४७०.९१/- (रुपये वीस लाख नव्व्याण्णव हजार चारशे सत्तर आणि पैसे

एक्याण्णव मात्र) आणि त्यावरील व्याज अधीन राहील. कर्जदाराचे लक्ष वेधण्यात येत आहे.)

(स्थावर तारण मिळकतीचे तपशिल) तळ मजल्यावर प्लॅट क्र. जी-१९, मोजमापित ४८३.०० चौ.फू. बिल्ट अप क्षेत्राचे सर्व ते भाग आणि विभाग आणि

प्राधिकृत अधिकार

कल्याण डोंबिवली महानगरपालिका, कल्याण निविदा सूचना क्र. १९/२०२१-२२

कंत्राटदाराकडून निविदा मागवीत आहे.

करूनच निविदा सादर कराव्यात.

कोणतीही निविदा किंवा सर्व निविदा कोणतेही कारण न देता नाकारण्याचा

बैंक ऑफ़ बड़ौदा Bank of Baroda ID -1111